

शासकीय आश्रमशाळा, पिंपरखेड,
ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील
इमारतीचे उर्वरित बांधकाम करण्यास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...
एक वेळ केंद्रिय अर्थसहाय्यांतर्गत....

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००७/प्र.क्र.९८/का.१७
आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ३ ऑक्टोबर, २००७

वाचा : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक इमा-२००७/
प्र.क्र.८/का.६(२), दिनांक २२ ऑगस्ट, २००७.

शासन निर्णय : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी शासकीय आश्रमशाळा,
पिंपरखेड, ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील इमारतीचे नवीन नकाशाप्रमाणे उर्वरित
बांधकाम करण्यासाठी रुपये ४००.००/- लक्ष इतक्या रकमेचे अंदाजपत्रक
शासनाच्या मान्यतेसाठी सादर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर
अंदाजपत्रकाची सर्वसाधारण तपासणी केली आहे.

२. अंदाजपत्रक उपविभागीय अभियंता, उपविभाग, क्र.३ नाशिक यांनी तयार
केले आहे व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम
(उत्तर) विभाग, नाशिक व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक
यांनी साक्षांकित केले आहे.

३. सदर अंदाजपत्रक सन २००४-०५ च्या दरसूचीवर आधारित आहे.
अंदाजपत्रकात विद्युतीकरणासाठी ९ टक्के व बाह्य पाणीपुरवठा व मलनिसारणाची
तरतूद ८ टक्के व भाववाढीसाठी १० टक्के रकमेची तरतूद आता करण्यात आली
आहे. अंदाजपत्रकात इतरही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.

४. तथापि, शासकीय आश्रमशाळा, पिंपरखेड, ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील
इमारतीचे काम वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून मांडणी नकाशा तयार करून
घेतल्यावरच सुरु करावे या अटीच्या अधीन राहून सार्वजनिक बांधकाम विभागाने
रुपये ४,११,३१,८०० (रुपये चार कोटी, अकरा लाख, एकतिस हजार, आठशे

फक्त) इतक्या रकमेस सहमती दिल्यानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
मात्र सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय बांधकाम सुरु करू नये.

५. सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र.विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११ जुलै, २००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००७१००११६४४५९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(सु. सा. नाचणे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (सोबत मुळ अंदाजपत्रक)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण.

महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, नाशिक.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नाशिक..

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६ / का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.